



# महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई

तक्ता क्रमांक - डी-४०/शीघ्र/सर्वसाधारण गुणपडताळणी/२०२३/३३६

दिनांक - ३० JUN 2023

उन्हाळी परिक्षा - २०२३



- (अ) गुणपडताळणी / फोटोकॉपी बाबतचे वेळापत्रक - (शीघ्र गुणपडताळणी / फोटोकॉपी अंतिम सत्र व वर्षाच्या विद्यार्थ्यांकरीता आणि सर्वसाधारण गुणपडताळणी / फोटोकॉपी अंतिम सत्र / वगळून वर्ष विद्यार्थ्यांकरीता) कालावधी दि. ०१.०७.२०२३ ते १८.०७.२०२३

अ.क्र.	कार्यवाही	कालावधी व दिनांक
१)	गुणपडताळणी/फोटोकॉपी करीता विद्यार्थ्यांनी Candidate Login द्वारे अर्ज सादर करण्याचा कालावधी	०१.०७.२०२३ ते ०३.०७.२०२३
२)	संस्थांनी Institute Login द्वारे विद्यार्थ्यांनी गुणपडताळणी/फोटोकॉपीचे सादर केलेल्या अर्जाची छाननी करुन व आवश्यक शुल्क स्विकारुन अर्ज अंतिमतः निश्चित करण्याचा कालावधी	०१.०७.२०२३ ते ०४.०७.२०२३
३)	विभागीय कार्यालयांनी RBTE Login द्वारे संस्थांनी निश्चित केलेल्या विद्यार्थ्यांची एकत्रित यादी व आवश्यक शुल्क स्विकारुन अर्ज विभागीय कार्यालयाद्वारे अंतिमतः निश्चित करण्याचा कालावधी.	०१.०७.२०२३ ते ०५.०७.२०२३
४)	विभागीय कार्यालयांनी निश्चित केलेल्या विद्यार्थ्यांची माहिती मुख्य कार्यालयाकडे पाठविण्याचा कालावधी	०५.०७.२०२३
५)	विभागीय कार्यालयाने निश्चित केलेल्या गुणपडताळणी/ फोटोकॉपी अर्जानुसार संबंधित गुणमुल्यांकन केंद्रांना आणि विभागीय कार्यालयांना माहिती पाठविण्याचा दिनांक	०६.०७.२०२३
६)	गुणमुल्यांकन केंद्राने मंडळाच्या निर्देशानुसार मूळ उत्तरपत्रिकांमधील गुणांची पडताळणी करण्याची कार्यवाही व मूळ उत्तरपत्रिकेच्या छायाप्रती काढण्याचा कालावधी	०६.०७.२०२३ ते ०८.०७.२०२३
७)	गुणमुल्यांकन केंद्राने कार्यवाही पूर्ण करुन संबंधित पी सी डी सी (PCDC) कडे खालील प्रमाणे सिलबंद पाकीटे पाठविण्याचा कालावधी (अ) गुणपडताळणी/फोटोकॉपी यामध्ये गुणबदल (Change Case) झालेल्या प्रकरणांची मूळ उत्तरपत्रिका (ब) फोटोकॉपी मधील गुणात बदल न झालेल्या (No Change Case) प्रकरणांची मूळ उत्तरपत्रिका (क) फोटोकॉपीसाठी अर्ज केलेल्या सर्व उत्तरपत्रिकांच्या फोटोकॉपीच्या प्रती (टिप- शीघ्र गुणपडताळणी व साधारण गुणपडताळणी असे वर्गीकरण करुन स्वतंत्र पाकिटे सादर करावी)	०८.०७.२०२३ ते ११.०७.२०२३
८)	गुणबदल (Change Case) प्रकरणांची विभागीय कार्यालयाने त्रिसदस्यीय समिती गठीत करुन तपासण्याचा व मंडळाच्या निर्देशाप्रमाणे कार्यवाही करण्याचा कालावधी	१२.०७.२०२३ ते १३.०७.२०२३
९)	पी सी डी सी ने प्राप्त फोटोकॉपी पाकीटे संस्था निहाय वर्गीकरण करुन संबंधित संस्था निहाय त्या विभागातील पी सी डी सी कडे पाठविण्याचा कालावधी	११.०७.२०२३ ते १३.०७.२०२३
१०)	गुणांमधील बदल झालेली प्रकरणे विभागीय कार्यालयाने मुख्य कार्यालयाकडे पाठविण्याचा कालावधी	१४.०७.२०२३
११)	पी सी डी सी ने फोटोकॉपी उत्तरपत्रिका संबंधित संस्थेला देण्याचा कालावधी	१४.०७.२०२३ ते १६.०७.२०२३
१२)	संस्थेने आवश्यक नोंद करुन संबंधित विद्यार्थ्यांस उत्तरपत्रिका फोटोकॉपी देण्याचा कालावधी	१७.०७.२०२३
१३)	गुणपडताळणी/फोटोकॉपी निकाल Institute Login व RBTE Login मध्ये जाहिर करण्याचा दिनांक	१८.०७.२०२३

महत्वाच्या सूचना -

अ) संस्थांनी उपरोक्त वेळापत्रक सूचना फलकावर लावून विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणावे.

- ब) विद्यार्थ्यांनी वेळापत्रकात दिलेल्या कालावधीत अर्ज भरून संस्थेमाफत आवश्यक शुल्क भरून विहित कालावधीत निश्चित करणे आवश्यक आहे.
- क) संस्थांनी वेळापत्रकानुसार निश्चित केलेले सर्व अर्ज आवश्यक शुल्क भरून विभागीय कार्यालयात निश्चित करणे आवश्यक आहे.
- ड) विद्यार्थ्यांनी प्राप्त फोटोकॉपी मधील गुणांमधले बदल असल्यास संबंधित संस्थेच्या प्राचार्यांमार्फत संबंधित विभागीय कार्यालयाकडूनच सदर प्रकरणाचा पाठपुरावा करून गुणबदल करणे आवश्यक आहे.

ब) पुनर्मूल्यांकन (Re-assessment) वेळापत्रक

कालावधी — (१९.०७.२०२३ ते १४.०८.२०२३)

अ.क्र.	कार्यवाही	शिघ्र पुनर्मूल्यांकनाचा कालावधी/दिनांक (फक्त अंतिम वर्ष/सत्र विद्यार्थ्यांकरिता)	साधारण पुनर्मूल्यांकनाचा कालावधी/दिनांक
१४)	विद्यार्थ्यांने फोटोकॉपीनिहाय विषयांच्या पुनर्मूल्यांकनाकरिता Candidate Login द्वारे अर्ज सादर करावयाचा कालावधी	१९.०७.२०२३ ते २०.०७.२०२३	१९.०७.२०२३ ते २०.०७.२०२३
१५)	संस्थांनी Institute Login द्वारे विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनाच्या सादर केलेल्या अर्जाची छाननी करून व आवश्यक शुल्क स्विकारून अर्ज कन्फर्म करण्याचा कालावधी	१९.०७.२०२३ ते २२.०७.२०२३	१९.०७.२०२३ ते २२.०७.२०२३
१६)	विभागीय कार्यालयाने RBTE Login द्वारे संस्थांनी कन्फर्म केलेल्या विद्यार्थ्यांची एकत्रित यादी व आवश्यक शुल्क स्विकारून अर्ज अंतिमतः कन्फर्म करण्याचा कालावधी	१९.०७.२०२३ ते २४.०७.२०२३	१९.०७.२०२३ ते २४.०७.२०२३
१७)	विभागीय कार्यालयाकडून मुख्य कार्यालयाकडे data uploading	२४.०७.२०२३	२४.०७.२०२३
१८)	मुख्य कार्यालयाने सदर माहिती वर्गीकृत करून संबंधित / पी.सी.डी.सी व पुनर्गुणमूल्यांकन केंद्रांकडे पाठविण्याचा दिनांक	२५.०७.२०२३	२५.०७.२०२३
१९)	पी सी डी सी ने पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केलेल्या मूळ उत्तरपत्रिका संबंधित आर.आर. ए. सी. कडे पाठविणे	२५.०७.२०२३ ते २६.०७.२०२३	२५.०७.२०२३ ते २६.०७.२०२३
२०)	आर आर ए सी ने करावयाच्या पुनर्मूल्यांकनाच्या कार्यवाहीचा कालावधी	२६.०७.२०२३ ते ३०.०७.२०२३	२६.०७.२०२३ ते ०१.०८.२०२३
२१)	आर आर ए सी मध्ये केलेल्या कार्यवाहीच्या अनुषंगाने त्रिसदस्यीय समितीने करावयाची छाननी व त्या अनुषंगाने निर्गमित करावयाच्या आदेशांचा कालावधी	२८.०७.२०२३ ते ०१.०८.२०२३	२८.०७.२०२३ ते ०३.०८.२०२३
२२)	विभागीय कार्यालयांनी मुख्य कार्यालयाकडे पुनर्मूल्यांकनाचा अहवाल ऑन लाईन पध्दतीने सादर करण्याचा कालावधी	०२.०८.२०२३	०४.०८.२०२३
२३)	पुनर्मूल्यांकनाचा निकाल online जाहीर करण्याचा दिनांक	०३.०८.२०२३	०७.०८.२०२३
२४)	पुनर्मूल्यांकनामध्ये गुणबदल प्रकरणानुसार निकाल दुरुस्ती करण्याचा कालावधी	०३.०८.२०२३ ते ०७.०८.२०२३	०८.०८.२०२३ ते ११.०८.२०२३
२५)	निकालदुरुस्तीनंतर सुधारित गुणपत्रिका संबंधित विभागीय कार्यालयाकडे पाठविण्याचा कालावधी	०८.०८.२०२३	१२.०८.२०२३
२६)	संस्थेने सुधारित गुणपत्रिका विद्यार्थ्यांना देण्याचा कालावधी	०९.०८.२०२३	१४.०८.२०२३

## महत्त्वाच्या सूचना —

- १) संस्थांनी उपरोक्त वेळापत्रक सूचना फलकावर लावून विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणावे.
- २) विद्यार्थ्यांनी वेळापत्रकात दिलेल्या कालावधीत अर्ज भरून संस्थेमार्फत आवश्यक शुल्क भरून विहित कालावधीत निश्चित करणे आवश्यक आहे.
- ३) संस्थांनी वेळापत्रकानुसार निश्चित केलेले सर्व अर्ज आवश्यक शुल्क भरून विभागीय कार्यालयात निश्चित करणे आवश्यक आहे.
- ४) विद्यार्थ्यांने फोटोकॉपीमधील गुणांमध्ये बदल असल्यास अ. क्र. (ड) नुसार कार्यवाही न करता रिअसेसमेंटसाठी अर्ज केल्यास फोटोकॉपीमधील गुणांत बदल ग्राह्य धरला जाणार नाही व रिअसेसमेंट मध्ये मिळालेले गुण अंतिम गुण म्हणून ग्राह्य धरले जातील, हि बाब संबंधित विद्यार्थ्यांना रिअसेसमेंटसाठी अर्ज करण्यापूर्वी प्रकर्षाने जाणीव करून देण्यात यावी.
- ५) संस्थेने विद्यार्थ्यांचा पुनर्गुणमुल्यांकनाचा (Reassessment चा) अर्ज निश्चित करण्याआधी विद्यार्थ्यांची उन्हाळी परीक्षा-२०२३ ची मंडळाद्वारे देण्यात आलेली मूळ गुणपत्रिका संस्थेत जमा करणे आवश्यक आहे. त्यानंतरच पुनर्गुणमुल्यांकनाचा अर्ज निश्चित करावा.
- ६) वरीलप्रमाणे जमा केलेल्या सर्व मुळ गुणपत्रिका एका बंद लिफाफ्यामध्ये संबंधित विभागीय कार्यालयाकडे जमा करून पोहोच घ्यावी. त्याशिवाय विभागीय कार्यालयाकडून अर्ज निश्चित केले जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी.



(डॉ. चं. डि. कापसे)

प्र. सचिव

महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई - ५१

प्रत-

१. संचालक, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई - यांना माहितीस्तव सादर
२. उपसचिव, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ विभागीय कार्यालय. पुणे / औरंगाबाद / नागपूर/ मुंबई यांना माहिती व आवश्यक कार्यवाहीसाठी अग्रेषित
३. सहा. सचिव (तां), का. क्र. ४० यांना माहिती व आवश्यक कार्यवाहीसाठी

